#### **PUBLIC NOTICE**

Property at Andheri (East) sealed offers are invited from the prospective developers for development-cum-sale of the Trust property belonging to registered public Trust viz., "RAV SHANKAR GAGUBHAI CHARITABLE TRUST", P.T.R. No. A-2343 (Mum) ii respect of the Trust property Bearing C.T.S. No. 606/1 to 23 of Village situated in K/E Ward at Trivedi Niwas New Nagardas Road, Near Pinky Theatre, Andheri (East), Mumbai. Admeasuring 2357.7 sq. mtrs.

The copies of the detailed terms and conditions can be collected from the undersigned on the payment of Rs 10,000/- (non-refundable) on or before 15th day from the date of publication of this public notice between 11.00 a.m to 4.00 p.m. on all the working days Brokers or Estate Agents shall not be entertained.

C/o. R.G. Charitable Trust B/3/7, Laxmi Niwas, J.K. Sawant Marg, Matunga - Mahim(W), Mumbai - 400016. Kaushik Dave- 92241-34394. Date: 23/01/2021 Place: Mumbai

#### **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given to public at large on behalf of my client Awadesh Shalik Tiwari, has been cancelled Agreement for Sale dated 15.03.2019 executed between my client and Ramasankar R. Shukla bearing Registration no. 1879 /2019 registered in the office of PLR-II by giving legal notice through Advocate Vinod Kumar Shukla in respect of the land viz. Gutt No. 462(e), Village Umroli, Taluka & Dist. Palghar, executed between Mr. Awadesh Shalik Tiwari and Mr. Ramashankar R. Shukla

I Hereby giving notice public at large that nobody do any deed, documents, in respect of the above said land from the Ramashankar R. Shukla, if any transaction made then all the responsibility and liability would be on the proposed Purchaser/ Transferee / Vendee, if anybody is having any claim, right, title, and interest on the said land then give in writing with documentary proof in my office at F/43, Arihant Shopping Center CHSL, Opp. Nallasopara Railway Station, Nallasopara (East), Dist. Palghar - 401209, within 14 days (both days inclusive) from the date of the publication hereof, failing which the claim of such person will deemed to have been waived and/or abandoned.

Vinod Kumar Shukla & Kanchan B. Gupta Advocate High Court

### **ESHA MEDIA RESEARCH LIMITED**

Regd. Office: Krushal Commercial Complex, 10th Floor, M.G. Road. Chembur (W), Mumbai - 400 089.

Notice is hereby given pursuant to Regulation 47(1) of the SEBI (LODR) Regulations, 2015 that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 12th February, 2021 at 3.00 p.m. to consider and take on record the **Unaudited Financial Results** of the

For Esha Media Research Limited

Place: Mumbai Date: 29th January, 2021

Particulars

c) Changes in Inventories of finished goods

g) Depreciation and amortisation expense

h) Other expenses (Any item excess 10 % of

the total expenses relating to continuing

operation to be shown separately )

Profit/(Loss) for the period from continuing

b) Income tax relating to items that will not be

a) Items that will not be reclassified to

Stock-in-trade and work-in Progress

Income from Operations

b) Other Income

d) Excise duty

Total Expenses

Tax expense

a) Current Tax

b) Deferred Tax

Total Tax expense

operations (3-4)

profit or loss

net of Income tax

period (5+6)

Basic: INR

Diluted: INR

10

Expenses

Total Income (a+b))

a) Revenue From Operations

a) Cost of Material Consumed

b) Purchase of Stock in Trade

e) Employee benefits expenses

Profit/(Loss) before tax (1-2)

Other Comprehensive Income

reclassified to profit or loss

Paid-up equity share capital:

Face Value INR 10/- each

Earning Per Share (EPS)

Non-Current Assets

(d) Financial Assets

2. Current Assets

(b) Financial Assets

(c) Other current Assets

(a) Équity Share Capital

Non-Current Liabilities

(b) Provisions

Current Liabilities

(b) Provisions

Total Liability

Place : Jalgaon

Date: 28/01/202

(a) Financial Liabilities

**Total Current Liabilities** 

Total Equity and Liabilities

(a) Financial Liabilities

(c) Deferred Tax Liabilities

**Equity And Liabilities** 

(b) Other Equity

(a) Inventories

Total Assets

Equity

Liabilities

Total Other Comprehensive Income

Total Comprehensive Income for the

Reserves excluding revaluation reserves

(Face Value INR 10/-each)(not annualised)

Particulars

(a) Property, Plant and Equipment

(i) Non-current investments

(ii) Long-term Loans and Advances

**Total Non Current Assets** 

**Total Current Assets** 

Total Equity

Total Non-Current Liabilities

(b) Capital work in Progress

(c) Other Intangible Assets

(e) Non Current Tax assets

(f) Other non-current assets

(i) Trade and other receivables

(iii) Short-term Loans and advances

(ii) Cash & Cash Equivalents

(i) Reserves and Surplus

1.1 Other Reserves

a) General Reserve

(i) Borrowings-from Bank

(d) Other Non-Current Liabilities

(c) Current tax Liability (Net)

(d) Other current liabilities

(ii) Loans from related Parties

c) Special Reserve u/s

(36) 1(Viii) I.T.1969

b) Profit & Loss Apropriation A/c

Statement of Assets and Liabilities

asper Balance Sheet of Previous year

No

## **Read Daily Active Times**

### **PUBLIC NOTICE**

Shri Eknath Jagannath Kamble member of the Panchratna 11/E Sahakai Gruhnirman Sanstha Maryadit having Address at Bldg No. 11/É, Sanghars Nagar, Chandivali Farm Road. Chandival Andheri (East), Mumbai 400 072 and holding flat No. **702** In the building of the society, died on **17.11.2019** Without making

The Society hereby invites claims of objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of he deceased member in the Capital property of the society within a period of 15 days from publications of this notice vith copies of such documents and other proofs in support of his/her/thei laims/objections for transfer of shares and nterest of the deceased Member in the capital/ property of the society. If no claims objections are received within the period prescribed above, the society shall be free o deal with the shares and interest of the deceased Member in the capital/ property o the society in such manner as is provide under the Bye laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital. roperty of the society shall be dealt with i the manner provided under the bye laws o the society. A copy of the registered Bye laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office o the society/ with the secretary of the society 7:00 pm to 10:00 pm from the date of publication of the notice till the date of expir

of its period. Place: Mumbai Date: 29/01/2021 For and on behalf of Panchratna 11/E SRA Sahakari Gruhnirman Sanstha Maryadit Hon. Secretary

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client, Mi hinmay Suresh Penkar, an adult Indiai habitant, has applied for the Transfer o hares & interest of Mr. Suresh Dattaran Penkar, who was the joint owner of the Fla No. 311 of Building No. "C" in Ra undearam CHS Ltd., having address a Shiv Vallabh Road, Ashok Van, Dahisar (E) Mumbai - 400 068 & who died withou naking any nomination, in his name for th Flat ("The Said Flat") as described in the Schedule mentioned hereunder.

Any person/s having any claim against to c in respect of the said Flat or any part thereof by way of inheritance, tenancy, license nortgage, sale, transfer, assignment exchange, gift, lien, lease, charge ncumbrance, possession or otherwis lowsoever, are hereby required to make the same known in writing to the undersigned a the address given below, within Fifteen day rom the publication hereof. If no claims objections are received within the period rescribed above, my client shall be free t deal with the shares and interest of the deceased member in the capital/property o he said Rai Sunderam CHS Ltd., in suc nanner as is provided under the bye-laws o the Society & the transfer procedure will be nitiated without reference to such claim and such claims if any, will be deemed to nave been waived. Objections raised afte Fifteen days shall not be binding to my client

Flat No. 311 of Building No. "C", in Ra Sunderam CHS Ltd., having address at Shi

/allabh Road, Ashok Van, Dahisar (E) Mumbai - 400068

**SCHEDULE** 

#### Dipak Trivedi, Advocate, Shon No. 1. Hanny Home Estate-III CHS Ltd.

Building No. 84. Poonam Sagar Complex Mira Road (E), Dist. Thane - 401 107. Date: 29.01.202 Place : Mira Road

PUBLIC NOTICE MR. HARISH KALIDAS YOGI (Since

Deceased) & MRS. NIRMALA HARISH YOG (Since Deceased), Co-member o Madhuvan Co-operative Housing Society Ltd. along with MR. SHETAL HARISH YOGI situated at M. G. Road, Near Kala Hanuman Mandir, Kandivali (West), Mumbai 400 067 in respect of Flat No.704 on 7th Floor in the Building of the Society, died or 27.09.2019 & 06.09.2019 respectively without making any nomination.

That their Son MR. TEJAS HARISH YOGI i

pursuance of registered Release Deed dated 26th December, 2020 has made a application to the Society for the transfer of the Share of the deceased members in above referred Flat No.704 in his name. The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period o 14 days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/thei claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such nanner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any received by the society for transfer o shares and interest of the deceased nember in the capital/property of the society shall be dealt with the manne provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-law of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the society between 4.00 p.m. to 6.00 p.m from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf o Madhuvan Co-operative Housing Society Ltd.

Hon. Secretary Place : Mumbai..Date : 27.01.2021

Room to my client.

DUDUSKAR

Place: Borivali, Mumbai

Date: 29/01/2021

ठिकाण : मुंबई

दिनांक: 29-01-2021

llowing original Agreement

Read Daily Active Times

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my client Mr. RATAN NAVRATNAM GOLLA that his mother Mrs. VAZRAM NAVRATNAM GOLLA the then member of the society, who owned and possessed a Room No. 16, Charkop (I) Shree Shramik Co-operative Housing Society Ltd., Plot No. 446, Sector 4 Mhada Colony, Charkop, Mumbai 400067. (hereinafter referred to as the said Room Premises), Mrs. VAZRAM NAVRATNAM GOLLA has expired on 26.02.2020 and her husband Mr. NAVRATNAM GOLLA also predeceased on 28.03.1989, leaving behind their legal heirs and representatives namely (1) Mr. PRABHUDAS N. GOLLA, (son (2) Mrs. MARIA CASTELLINO (daughter) and (3) Mr. RATAN NAVRATNAM GOLLA (son). Whereas Mr. RATAN NAVRATNAM GÓLLA, being their son and legal heir of the said deceased member shall apply for MHADA transfer/regularize of the said Room Premises in his name. And whereas Mr. RATAN NAVRATNAM GOLLA shall apply for transfer of the shares capital of the society as a sole member in his name subject to after obtaining MHADA Transfer NOC letter And whereas Mr. RATAN NAVRATNAM GOLLA shall obtain NOC letter from his brother and sister namely (1) Mr. PRABHUDAS N. GOLLA and (2) Mrs. MARIA CASTELLINO for transfer of MHADA and society membership in his name. If any legal heir/s, Nominee/s or person/s or third party is/are having any claim, encumbrance, right, title or interest in the said Room Premises and the shares, the same shall be intimated to the undersigned within fifteen days from the publication hereof or otherwise no claim of any nature will be entertained thereafter.

Dated: 29.01.2021 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Public Notice hereby given that MR.TUSHAR MANOHAR DUDUSKAR owner of

doom No. 451 (Admeasuring 180 sq.fts. carpet area) on 1st Floor of Bldg. No. 6 o

Magathane Surya Darshan Co.Op. Hsg. Soc. Ltd., situated at Magathane, Jay Maharashtra Nagar, Borivali (East), Mumbai- 400066 lying on plot of land bearing

C.T.S. No. 191 being at Village: Kanheri, Taluka: Borivali in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban have intend to sell/ transfer the said

MR.TUSHAR MANOHAR DUDUSKAR represented me that he has lost or misplac

Original Allotment Letter issued by BHADA authorities in the name of MR. S. R

O)Original Agreement For Sale dated 20th day of October,1999 entered into an

executed by and between MR. S. R. VICHARE and MR. MANOHAR DADAJ

Transfer papers executed by his elder brother MR. SIDDHARTH MANOHAR DUDUSKAR

All persons having any claim in respect of the said Room or any part by way of sale

exchange, mortgage, charges, gift, trust, monument, inheritance, possession, lease, ien or otherwise, howsoever are hereby requested to make the same known in writing of the undersigned hereof with documentary evidences within 15 days of the notice,

ailing which the claim of such persons if any will deemed to have been waived and / c

जाहीर नोटीस

स्वप्नसिद्धी को - ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड., पत्ता : इमारत क्र.

डी. आर.- 1, एम. एम. आर. डी. ए. वसाहत, राम मंदीर रोड, गोरेगांव (प.), मुंबई

400104. या संस्थेचे सभासद असलेले वा संस्थेच्या इमारतीत सदिनका क्र. 706

धारण करणारे श्री बाबुलाल श्यामलाल गुप्ता यांचे तारीख 15-05-2020 रोजी

निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीव्दारे संस्थेच्या

भांडवलात / मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत

करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार / हरकतदार

यांच्याकडन हक्क मागण्या / हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द

झाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ

आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या

मुदतीत कोणीही व्यक्तीकड्न हक्क मागण्या किंवा हरकती सादर झाल्या नाहीं. तर

मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलात / मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या

हस्तांतरणबाबत संस्थेच्या उपविधीनसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक

राहील, जर अशा कोणत्याही हक्क मागण्या / हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या

उपविधीनसार कार्यवाही करण्यात येईल नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारस

हरकतदारस पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे संध्याकाळी 5 से

7 पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत

स्वप्नसिद्धी को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड.

यांच्याकरिता आणि वतीने

idoned and the transaction will be completed.

Sd/- MR.G.V.SHIRODKAR

1, Kotu Singh Chawl, Near Royal Garden Building

Kasturba X Rd.No.2, Borivli East, Mumbai- 400 066

Advocate High Court

Notice is hereby given that my client Mrs. BANARASIDEVI BIRBALRAM KUMAWAT who is the member of the Gorai (I Jaldhara CHS Ltd., and absolute owner of Room No. B-11 situated at Plot No. 94 RSC 5, Gorai (I), Borivali (W), Mumba 400 092 (hereinafter referred to the said Room premises).

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my clien

Mr Ashish V. Saksena and other heirs

has applied for Succession Certificate

for the estate of deceased Late (Mr.)

Vishvamber Nath Saksena, add C

301, Gurukrupa, 2nd X Lane

Lokhandwala Andheri (West)

Late (Mr.) Vishvamber Nath Saksena

above named died on 13/9/2014,

leaving behind him surviving following

as his heirs according the provision

1)Mrs Jyotsna V Saksena (Wife) 2) Mr

Ashish V Saksena (Son) 3) Mr Yash

Saksena and 4) Mr Pranay Saksena

(Both are Grandsons), all R/o C-301

Gurukrupa, 2nd X Lane

Lokhandwala Andheri (West)

If any claim, objections from any legal

heir/s or other claimants for said

Succession Certificate intimated

within 3 days from publication of this

notice to undersigned, with copies of

documents, any other proof for their

objection to issue the said

If no claim/ objection received within a

period of 3 days as above, no claim

will be entertained thereafter please

Mr Mangleshwari Prasad

Prop. Prasad & Prasad

Mobile: 09833271191

B-201, Nebula, 4th Cross Lane,

Andheri- W, Mumbai- 400053

S.S Nagar, Lokhandwala Complex

Sd/

Advocate

Succession Certificate.

of Hindu Succession Act, 1956.

Mumbai-53.

Mumbai-53.

be noted

WHEREAS an Agreement dt. 08.11.1992 executed by and between the original MHADA Allottee Mr. PRASHANT SITARAM NARVEKAR has sold and transferred the said Room Premises in favour of Mr. SURYAKANT BHASKAR SAKHARKAR. And whereas by ar Agreement dt. 27.10.1997 Mr. SÜRYAKANT BHASKAR SAKHARKAR had sold and transferred the said Room ir favour of Mr. BIRBALRAM BAJRANGLAL KUMAWAT which was transferred regularized in his name by MHADA Authority vide its letter No. 3506/02 dated 13.05.02. The said Mr. BIRBALRAM BAJRANGLAL KUMAWAT died or 21.11.2004 leaving behind him Mrs. BANARASIDEVI B. KUMAWAT (wife) KRISHNAKUMAR B. KUMAWAT SUNDARLAL B. KUMAWAT, HANSRAJ B KUMAWAT (Sons) and Mrs. ANITADEV RAJVIR KUMAWAT (married daughter). The MHADA Authority and said society transferred/regularized in the name of Mrs. BANARASIDEVI BIRBALRAM KUMAWAT after obtaining Transfer Letter from MHADA/WBP vide letter No 5739/13 dated 16.08.2013 and NOO from all legal heirs of the deceased owner/member Mr. BIRBALRAM

BAJRANGLAL KUMAWAT. The owner Mrs. BANARASIDEV BIRBALRAM KUMAWAT agreed to sell the above said Room Premises to the prospective buyers Mrs. SAMRUDDH SACHIN RANE and Mr. SACHIN SHYAMSUNDER RANE.

All person/s, Banks, Financial Institutions having any claim against into or upon the said Flat Premises or any of them or any part thereof by any way of inheritance possession, sale lease, mortgage, charge, gift, trust, lean, license, easement maintenance or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing to the undersigned at the address given below within a period of 15 days from the date hereof, failing which it shall be presumed that there are no claims whatsoever and/or claims, if any, shall be deemed t be waived and or abandoned and the sale transaction will be completed without reference thereto

Dated: 29 01 2021

(D. S. SHEKHAWAT Advocate High Court Plot No. 93/D-09, Gorai-I, Borivali (W), Mumbai 91.

Place: Mumbai

#### **NOTICE**

Company for the quarter ended December 31, 2020.

MANRAJ HOUSING FINANCE LIMITED

Regd.Office: 3, Pushpa Apartment, General Vaidya Chowk, JALGAON - 425002,

Tel - 0257-2226681-2-3.
CIN: L65922MH1990PLC055000

Statement of Unaudited Financial Results

for the quarter ended 31/12/2020

0.00

1.54

0.00

0.00

0.00

0.00

3.83

0.00

0.00

2.58

6.41

-4.87

0.00

0.00

0.00

-4.87

0.00

0.00

-4.87

500.00

-521.35

-0.10

-0.10

As at

31/12/2020

Unaudited

0.00

0.00

0.00

0.00

7.64

0.43

1030.36

824.3

1862.74

88.7

0.00

1.15

0.00

1.07

90.93

500.00

80.34

-791.56

200.77

-10.45

687.03

1250.70

0.00

0.00

0.00

0.00

7.03

7.03

1964.12

1953.67

19.36

1957.09

Quarter ended

30/09/2020

0.00

1.39

1.39

0.00

0.00

0.00

0.00

2.72

0.00

0.00

2.52

5.24

-3.8

0.00

0.00

0.00

-3.85

0.00

0.00

0.00

-3.85

500.00

-521.3

-0.08

-0.08

(INR in Lakhs)

As at

31/03/202

Audited

0.00

0.00

0.00

0.00

7.64

0.28

1030.36

824.31

1862.59

88.7

0.00

0.77

0.88

0.00

90.36

1952.95

500.00

80.34

-802.46

200.77

687.03

1261.24

0.00

0.00

19.35

0.00

0.00

0.00

6.68

6.68

1974.30

1952.95

1967.62

-21.35

Chetan Tendulkai

( INR in Lakhs

Year ende

31/03/202 Audited

1.1

6.39

7.5

0.00

0.00

0.00

0.00

15.2

0.0

10.91

97.96

-90.42

0.00

0.00

0.00

-90.42

0.00

0.00

0.00

-90.42

500.00

-521.35

-1.81

-1.81

Nine months ended

1/12/201

0.63

5.36

5.99

0.00

0.00

0.00

0.00

11.56

55.98

0.00

11.91

79.45

-73.46

0.00

0.00

0.00

-73.46

0.00

0.00

0.00

-73.46

500.00

430.93

-1.47

-1.47

The above Unaudited

Financial Results have

been reviewed and

recommended by the

Audit Committee and

approved and taken on

record by the Board of

Directors at their

meeting held or

The figures for the last

31/12/2020) are the

balancing figures

between the Unaudited

Financial Results of

31/12/2020 and

Unaudited Financial

Results of 30/09/2020.

This Statement has

been prepared in

accordance with the

Companies (Indian

Accounting Standards

Rules, 2015 (Ind AS

Prescribed unde

Section 133 of the

Companies Act. 2013

and other recognised

accounting practices

and policies to the

The Figures for the

previous period have

been regrouped

(Ishwarlal S. Jain)

extent applicable

quarter results

28/01/2021.

1/12/202

22.50

4.47

26.97

0.00

0.00

0.00

0.00

8.05

0.00

0.00

8.02

16.07

10.90

0.00

0.00

0.00

10.90

0.00

0.00

0.00

10.90

500.00

521.35

0.22

0.22

Notes:-

0.00

1.56

1.56

0.00

0.00

0.00

0.00

3.86

19.13

0.00

1.80

24.79

-23.23

0.00

0.00

0.00

-23.23

0.00

0.00

0.00

-23.23

500.00

430.93

-0.46

-0.46

### **PUBLIC NOTICE**

Notice is given to the public at large that my client intends to purchase the land by registered sale deed situated at Village Kamba, Taluka Kalyan, District Thane bearing (1) Survey No.12, Hissa No.2, adm 0H-04R-90Sq. Mts., Aakar 0 Rs.21 paise and (2) Survey No.12, Hissa No.9, adm 0H-7R-10Sq.Mts., Aakar 0 Rs.58 paise, is owned and possessed by Mr. Janardan Hiraji Pawashe and his name is also appeared on the 7/12 extract of the said property.

Therefore, any person(s) having any claim in respect of the above referred land by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, by lien, tenancy, sub-tenancy license. hypothecation, beneficial interest under any decree, order or award, development agreement. howsoever, are hereby requested to make the same known in writing with supporting documents to the undersigned within a period of 15 days (both days inclusive) of the publication. It is hereby noticed that we canon entertain, objection if raised after lapse of said period

Advocate Mrs. Tapasya S. Mhatre

Place: Kalyan 3, N. J. House, Opp. Court Bhaji Market Road, Kalyan (W), Dist. Thane. Date: 28.01.2021

### PUBLIC NOTICE

Notice to the Public at large that my client Mr. Sachin Mishra has made and entered into Registered Agreement for Sale dt. 24/12/2020 at Mumbai, bearing Reg. No. TNN- 10 7258-2020, for absolute share, right, title and interest and membership rights in Flat Nc 603 on 6th Floor, 'B' Wing, Aangan Avalon, S. No. 405/5, Eden Rose layout, Beverl Park, Mira Road (East), Thane- 401 107 (hereinafter referred to as 'the said Flat') and five fully paid up shares of Rs. Fifty Each bearing Distinctive Nos. from 111 to 115 under Share Certificate No. 023 issued by Aangan Avalon B-Wing CHS Ltd. (hereinafte referred to as the 'said shares') along with One Stilt Parking No. 10 (hereinafter referred to as 'the said parking'), for a price of consideration and as per the terms and condition set out therein.

Following are the chain of agreements/deeds associated and related to the said fla said shares and said parking:

Copy of Registered Agreement for Sale dt. 21/09/2010 bearing Reg. No. TNN 8933-2010 made and entered between M/s Om Aangan Construction, thereinafte referred to as 'The Builder' of the One Part and 1) Shri Vishal Madhukar Mehta, 2) Shri Madhukar Himatlal Shah and 3) Smt. Parul Madhukar Mehta, thereinafte referred to as 'the Purchaser' of the Other Part.

2. Copy of Registered Release Deed dt. 09/10/2020 bearing Reg. No. TNN 4-8923-2020 made and entered between Mrs. Foram Binesh Nair (Married Daughter of Late Mr. Madhukar Himatlal Mehta), therein called the 'Releasor' of the One part and 1) /ishal M. Mahta (Son of Late Mr. Madhukar Himatlal Mahta Mehta (Wife of Late Mr. Madhukar Himatlal Mehta) therein called the 'Releasee' the Other Part.

Copy of Registered Agreement for Sale dt. 24/12/2020, bearing Reg. No. TNN-10 7258-2020, made and entered between 1) Shri Vishal Madhukar Mehta and 2) Sm Parul Madhukar Mehta, thereinafter called the 'Transferors' of First Part and Mi Sachin Mishra, thereinafter called the 'Transferee' of the Other Part.

My client states that as per the above mentioned Registered Release Deed d 09/10/2020, the share of Late Shri Madhukar Himatlal Shah in the said flat and said shares alongwith said parking, was rightfully and lawfully released between his only surviving legal heirs. The said registered document affirms and confirms that the legal neirs mentioned therein are the only ones surviving, and no claim or objection has ev been received by the society till date.

Hence, 1) Shri Vishal Madhukar Mehta and 2) Smt. Parul Madhukar Mehta were rightf to exercise their right to make sale of the said flat, said shares and said parkir sisting of clear and marketable title to my client Mr. Sachin Mishra We hereby invite any claims or objections from the public towards the rights, title, shar

and interest of my client in the capital/property of the said Society within 15 days of publication of this Notice, with copies of such documents and proofs in support nis/her/their claim(s)/objection(s) towards the joint rights, title, share and interest of m clients in the capital/property of the said Society. If no claim(s)/objection(s) are receive from the public within the prescribed above time, my client Mr. Sachin Mishra shall b free to deal the rights, share, capital and interest in the said capital/property of th Aangan Avalon B-Wing CHS Ltd., in the manner desirous to him. claim(s)/objection(s) received thereafter shall be considered to be waived and no validly claimed and it will be deemed that Mr. Sachin Mishra is absolutely seized an possessed of and absolutely entitled to the said flat, said shares and said parking a Sd/- Advocate Mukesh J. Sangar

312, Kesar Kripa, Chandavarkar Lane Borivali (west), Mumbai- 400 092 Date: 29/01/2021

By this Notice Public in General is informed that at the hands of my client Mr. Chandrahas Vasant Bhurke, R/at - Flat No.7, First Floor Bldg. No. 9, Shree Sai Charan Co. Op. Hsg. Soc. Ltd., Shree Sai Baba nagar, Kalwa, Thane, have misplaced somewhere an original chain of agreement i.e. Agreement dated 24.11.1994, executed between 1) Vishwas Raghunath Nalawade, 2) Mrs. Rajashree Waman patil AND Mr. P. M. Waghulde, in respect of Flat No.7, First Floor, Bldg. No.9, Shree Sai Charan Co. Op. Hsg. Soc. Ltd., Shree Sai Baba nagar, Kalwa, Thane, which Agreement dated 24.11.1994, duly registered with the office of Sub-Registrar of Assurances, Thane under document No 6358/1994 dated 25 11 1994 which is not traceable till today

**PUBLIC NOTICE** 

f any person /persons / financial institutions found the said misplaced original **Chain of Agreement** or having any rights over the Said premises pertaining to the said misplaced original Chain of Agreement, hereby instructed to surrender the same and/or raise their rights, along with all the relevant documents at my below mentioned address, within period of 7 (Seven) days from the date of publication of this notice, any person/s financial institution not surrender said misplaced **original Chain of Agreement** and/or aise any objection within stipulated period, it is presumed that, the person/ firm/ institution waive their rights upon the said premises and it is declared that the premises is free from all encumbrances, the objections will not be considered which will receive after stipulated period, Please take a note of it.

Date: 29 / 01 / 2021 (Dharmendra L. Thamke) Advocate

C/o. Adv. M. Z. G. Shaikh C-7, Debonair Society, Almeida Road, Chandanwadi, Thane (W) 400 601 Mob. No.9892784517

### **SOLID CONTAINERS LIMITED** CIN: L28100MH1964PLC013064

Regd. Office: 2006, Fossberry Road, Near ICI Limited, Reay Road - East, Mumbai- 400033, Maharashtra, India. Phone: 022-2492 0212

Email: compliance.scl@ashokgoeltrust.com Website: www.solidcontainers.net; NOTICE

Notice is hereby given in terms of Regulations 29 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, February 5, 2021 inter-alia to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the quarter ended December 31, 2020.

The information is also available on the website of BSE Ltd. (www.bseindia.com) where the shares of the Company is listed and is also available on the website of the Company viz.

For Solid Containers Limited

Ashok Kumar Goel Director DIN: 00025350

#### PUBLIC NOTICE Late Mr. Faki Abbas Dawood Arai is a membe

of the Akash Horizon Prem. Co-op. Society Itd. , having address at Sane Guruji Marg Mumbai - 400011 and holding the fla bearing No. 04 situated at 18th Floor in the building of the society known as Akash Apartment Late Mr. Faki Abbas Dawood Ara died on 15th April 2013. Society has received the application for

transfer of shares . title, interest of the said

flat bearing no. 04 situated at 18th Floor, and the shares bearing share certificate no.106 distinctive nos from 526 to 530 (both nclusive) from Late Mr. Faki Abbas Dawood Arai To Mr Abdus Salam Abbas Faki And ) Mr. Abdul Jabbar Abbas Faki who are sons f deceased Member. Society also receive the registered release deed entered between other legal heirs and Mr. Abdus Salam Abbas Faki And 2) Mr. Abdul Jabbar Abbas Fak releasing their rights as a legal heirs of deceased Members in favour of Mr. Abdus Salam Abbas Faki And 2) Mr. Abdul Jabbar Abbas Faki. The society hereby invites claims or objections from the heir or heirs othe claimants / objector or objectors to the transfer of said shares and interest of the leceased member in the capital / property of the society within a period of 15days from the publication of this notice, with copies o such documents and other proof in suppor of his /her / their claims / objections fo transfer of shares and interest of deceased member in the capital / property of the society If no claims / objections are received with the period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital property of the society in such manner as is rovided under the bye - laws of the society The claims / objection , if any, received by the society for transfer of shares and interes of the deceased member in the capital property of the society shall be dealt with the manner provided under the bye-laws the society .A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants / objector s in the office of the society / with the secretary of the society between 2.30 p.m. to 4.00 p.m. from the date

For and on behalf of the Akash horizon Premises Co-op. Society Ltd Hon.Secretar

of publication till the expiry of its period.

#### FORM A PUBLIC ANNOUNCEMENT gulation 6 of the Insolvency and Bankruptcy Bo Resolution Process for Corporate PersonsReg FOR THE ATTENTION OF THE CREDITORS O v Board of India

R SQUARE SHRI SAI BABA ABHIKARAN PRIVATE LIMITED RELEVANT PARTICULARS

OF R SQUARE SHRI SAI BABA ABHIKARAN PRIVATE LIMITED Name of Corporate Debtor Date of Incorporation Of Corporate Debtor 04/12/2013
 Authority Under Which Corporate Debtor Is Incorporated / Registered RoC-Gwallor U50101MP2013PTC031893

Corporate Identity No./Limited Liability Identification No.of corporate debtor Address of the Registered Office and Principal Office (if any) of Corporate Debtor 32, Royal Bunglow, Nipania Indore Indore MP 452010 II Insolvency commencement date in respect of Corporate Debtor
Estimated date of closure of insolvency 16/07/2021 (180 days from date of order 18.01.2021 resolution process Ms. Teena Saraswat Pande professional acting as interim resolution professional | IBBI/IPA-001/IP-P00652/2017-2018/11126 rofessional, as registered with the Board Sant Nagar, Indore, Madhya Pradesh, 452010 Email:teenasaraswat@yahoo.co.in Sant Nagar, Indore, Madhya Pradesh, 452010 fessional Email: ip.rsquaresai@gmail.com, teenasaraswat@yahoo.co.in

(b)Details of authorized representatives are available: Physical Address:NA Notice is hereby given that the Hon'ble National Company Law Tribunal Indore Bench has ord commencement of a corporate insolvency resolution process of the R SQUARE SHRI SAI BABA ABHIKARAN PRIVATE LIMITED on 18/01/2021. (copy of order received by IRP on 27/01/2021) The creditors of R SQUARE SHRI SAI BABA ABHIKARAN PRIVATE LIMITED, are hereby called upon to

submit their claims with proof on or before 09/02/2021 [insert the date falling fourteen days from the appointment of the interim resolution professional] to the interim resolution professional to the interim resolution professional at the address members described the entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorised consecutable from promper the three inscheaps unprescribed listed against control to 12, but and an authorised resentative from among the three insolvency professionals listed against entry No.13 to act as authorise

bmission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

wherever necessary. By Order of the Board For Manraj Housing Finance Limited esentative of the class [specify class] in Form CA Managing Director Date: 29/01/2021

Teena Saraswat Pandey

Classes of creditors, if any, under clause(b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional

09/02/2021 (14 days from the date of receipt of order by IRP)

www.solidcontainers.net.

Place: Mumbai

Date: January 28, 2021

IBBI/IPA-001/IP-P00652/2017-2018/11126

18/01/2021 (copy of order received by IRP on 27.01.202 8. Name and registration number of the insolvence 9. Address and e-mail of the interim resolution 387F 114 Scheme Part 1 Behind Diksha Boys has 387F 114 Scheme Part 1 Behind Diksha Boys hos

Names of Insolvency Professionals identified to Not applicable as per information available with act as Authorised Representative of creditors in interim resolution Professional

a class (Three names for each class)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. V. Nataraja & Mr. Murlidhar Nataraian were the joint owner vide Agreement dated 02/04/1981 of Flat No B-106, 1st floor, Building 28, known as 'Sunrise', Apna Ghar Unit no. 7 CHSL, Swami Samarth Nagar, Lokhandwala Complex, Andheri West, Mumbai – 400053 *(*"Said Property"). Society issued shares vide Share certificate #228 in the joint names or 21/06/1984. Further, the shares were transferred in the sole name of Mr. Murlidhar Natarajan after the death of Mr. V. Natarajar on 29/12/2005. After subsequent transfers Mr. Shailesh D. Thakur & Mr. Umeshdutt D. Thakur ("My Clients") became the owners of the aforesaid property vide Agreement dated 22/08/2019 registered under doc. No

BDR16-7964/2019. the undersigned advocate hereby invite claims or objections from any other heir/s or claimant/s or objector/s against or in the Said Property or any part thereof within a period of 14 days(both days inclusive) of the publication of this notice hereof, with copies of proofs to support the claim/objection. If no claims/objections are received within the stipulated time, My Clients shall be at liberty to deal with the Said Property in the manne they deem fit. Place: Mumba

Date: 29-01-2021 Fauzia Shahab Advocate, Mumbai High Court, A-2401, Lloyd's Estate, Vidyalankar Marg, Wadala East-400037, Phone # 9820393379

## जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. श्री. अनिल कमार हे फ्लॅट क्र.सी/९०१. व्हिस्परींग पाम्स एक्सक्लझिव कोहौसोलि., लोखंडवाला टाऊनशिप, आकुर्ली रोड, कांदिवली (पु.), मुंबई-४००१०१ या जागेचे संयुक्त मालक आहेत यांचे १९.०५.२०२० रोजी निधन झाले आणि श्री अमोल अगवाल यांनी मोमायटीकडे मयताचे शेअर्सचे दावा सांगितला आहे. आम्ही याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील.

मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य . परावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या -मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर -मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल

आज दिनांकीत २९ जानेवारी, २०२१, मुंबई लिगल रेमेडिज विकल उच्च न्यायाल कार्यालय क्र.२, तळमजला, शांती निवास कोहौसोलि.. इमारत क्र.१. पटेल इस्टेट.

### सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मूंबई-४००१०१. ब्र.:९८९२२७६१२६/९६१९११५२१२/९८१९५०२४१५ DISOWN OF CHILD

We, Mr. Mohmed Rais Abdullan and Mrs. Meharunnisa Idrisi, aged 67 and 59 years respectively residing at Room no. 24 F Grd WP, 17 Madina Chawl Madina Compound, Vaibhay Apartment, Dharavi Mumbai 400 017 do hereby disown Mr. Mohd Rafik Tailor for his misconduct and threat to

That Mr. Mohd Rafik Tailor shall no inherit any of our properties v.i.z movable and immovable properties and also shall not be entitled to the grant of probate to our will. That Mr. Mohd Rafik Tailor will not participate in our funeral rights in the event of our demise. Anybody transacting the business with Mr. Mohd Rafik Tailor in respect of us or of our properties shall be doing that in his/her risk, general public take note.

Date: 29-01-2021 Ashish A. Dubey Place: Mumbai Mob.: 8898774362

### जाहीर नोटीस

या जाहीर नोटीसीव्दारे सर्व लोकांस कळविण्यात येते की, आमचे अशिल श्री. दिनेश गणपत रावनंग, हे सदनिका क्र. ३०८, तिसरा मजला, निळेमोरे पांचा नगर को.ऑ.हौ.सो.लि., बिल्डींग नं. १, निळेमोरे गलासोपारा (पश्चिम), ता. वसई, जि. पालघर, ह्या सदनिकेचे मालक असन सदरील सदनिकेचे १)मे. लीला कंन्स्ट्रक्शन कंपनी आणि रोहींतन डी. पंथकी व झरीन आर. पंथकी यांच्यामधील दिनांक १५/०३/१९८४ रोजीचा दस्त क्र.वसई-पीआर-३६९/१९८४, दिनांक ११/०४/१९८४ ह्या विक्री करारनाम्याची मुळ नोंदणी ਜ਼ ੨) श्री ਸੇਫੀਰਜ਼ ਵੀ ਧੋਂ ਬਲੀ ਕੁਦੌਸੇਜ਼ ਆ पंथकी आणि धन अब्दल वहाब व दिनयार मानेकशॉ बेलीफ यांच्यातील यांच्यामधील माहे एप्रिल १९९५ रोजीच रजिस्टर दस्त क्र.वसई-२-छा-१२९७/९५, दिनांक १४, ०६/१९९५ हा मुळ विक्री करारनामा व त्याची मुळ नोंदर्ण पावती, ही मुळ कागदपत्रे कुठेतरी गहाळ/ हरवली आहेत ज्याची तकार नालासोपारा पोलीस ठाणे येथे दिनांक २३/०१/२०२१ रोजी प्रॉ.मि.रजि. नं. ९१/२०२१ अन्वये करण्यात आली आहे

तरी सदर मळ कागदपत्रे कोणाला सापडल्यास किंव सदर मिळकती संबधी कोणाचाही कोणतार्ह विक्री,कुळरग,कब्जा,गहाण,दान,बक्षीस,करार मृत्युपत्र, कोर्ट दरबार वा अन्य कोणत्याही प्रकारच हक्क. हितसंबंध. हिस्सा अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत मला लेखी पराव्यासह ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन १४ दिवसांच्या आत खालील पत्त्यावर कळवावे अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारच हक्क,हितसंबंध,हिस्सा,अधिकार नाही व असल्यार तो सोडन दिला आहे असे समजण्यात येऊन आमचे अशिलांद्वारे सदर मिळकतीसंबंधीचे पुढील व्यवहार पुण केले जातील याची नोंद घ्यावी

ॲड. निशिगंधा जयंत परे**ब**. पत्ता : ए/१०१, काशी कपा को.ऑ.हौ.सो.लि., दिपव मेडीकल जवळ. एस. टी. डेपो रोड. नालासोपारा (प) ता. वसई, जि.पालघर - ४०१ २०३

नोटीस

पंचरत्न ११/ई, एस. आर. ए. सहकारी

गृहनिर्माण रांस्था मर्यादित. इमारत

क्रें.11/ई , संघर्ष नगर, चांदिवली फार्म रोड, चांदिवली, अंधेरी (पर्व), मंबई 400072 या संस्थेचे सभासद अंसतेल्या व संस्थेच्या इमारतीत सदनिका क्रं 702 धारण करणारे श्री एकनाथ जगन्नाथ कांबळे यांचे तारीख 17.11.2019 रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केतेते नाही. संस्था, या नोटिशीद्वारे संस्थेच्या भांडवलात मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/ हार्कतदार यांच्याकडून हक्क, मागण्या/ हरकती मागविण्यात येंत आहेत. हि नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासन १५ दिवसांत त्यांनी आपत्या मागण्यांच्या वा हरकतीच्या पुष्ट्यर्थ आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रति व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुद्रतीत, कोणाही व्यक्तीकडून हक्क मागण्या किंवा हरकती सादर झॉल्या नाहीत तर, मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/ मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हरतांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील, जर अशा कोणत्याही हक्क,

नोटिशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील ठिकाण: मुंबई. दिनांक: 29/01/2021 पंचरत्न ११/ई, एस. आर. ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित यांच्या करिता आणि वतीने सही/-

सचिव

मागण्या/ हरकती आल्या तर, त्याबाबत

करण्यात येईत. नोंदी बी उपविधींचा एक मागणीदारांस/

पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव

त्यांच्याकडे संध्याकाळी ७.०० ते १०.००

\_\_\_\_ वाजेपर्यंत, नोटीस दिलेल्या तारखेपासून

उपविधीनुसार कार्यवाही

हरकतदारांस

Place: Mumbai

Date: 28th January 2021

संस्थेट्या

ईशा मीडिया रीसर्च लिमिटेड

रजि. ऑफिस : कृशाल कमर्शियल कॉम्प्लेक्स, १०वा मजला, एम.जी.रोड, चेंबूर (प.), मुंबई - ४०० ०८९

<u>नोटीस</u> याद्वारे नोटीस दिली जात आहे की सेबी (LODR) नियम, २०१५ च्या नियम ४७(१) नुसार ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या Unaudited Financial Results वर विचार करण्यासाठी आणि त्याची नोंद घेण्यासाठी कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मिटिंग शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१ रोजी दुपारी ३.०० वाजता आयोजित करण्यात आन्नेनी आहेत. ईशा मीडिया रीसर्च लिमिटेड

दिनांक : २९ जानेवारी. २०२१

चेतन तेंडुलक डायरेक्टर

	नमुना अ जाहिर अधिसुचना						
(इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बॅकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इनसॉल्व्हेन्सी रिझोल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स)							
	रेग्युलेशन्स, २०१६ चे नियम ६ अन्वये)						
	आर स्क्वेअर श्री साई बाबा अभिकरण प्रायव्हेट लिमिटेडच्या धनकोंचे लक्षा वेधण्याकरिता						
		आवश्यक तपशिल					
१	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव	आर स्क्वेअर श्री साई बाबा अभिकरण प्रायव्हेट लिमिटेड					
?	कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख	08.82.2083					
ş	ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको स्थापना/नोंदणीकरण झाले आहे	कंपनी निबंधक, ग्वाल्हेर					
Х	कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक /मर्यादित दायित्व ओळख क्रमांक	यु५०१०१एमपी२०१३पीटीसी०३१८९३					
۹	कॉर्पोरेट ऋणकोचे नोंदणीकृत कार्यालय व प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता	३२, रॉयल बंगला, निपानीया इंदौर, मध्यप्रदेश-४५२०१०, भारत.					
ξ	कॉर्पोरेट ऋणकोंच्या संदर्भात दिवाळखोरी प्रारंभ तारीख	१८.०१.२०२१ (२७.०१.२०२१ रोजी आयआरपीद्वारे प्राप्त आदेशाची प्रत)					
৬	दिवाळखोरी ठराव प्रक्रिया समाप्तीची अंदाजित तारीख	१६.०७.२०२१ (१८.०१.२०२१ रोजीच्या आदेश तारखेपासून १८० दिवस)					
۷	अंतरिम ठराव प्राधिकारी म्हणून कार्यरत अपतदारी अधिकाऱ्याचे नाव व नोंदणी क्रमांक	श्रीमती टिना सारस्वत पांडे आयबीबीआय/आयपीए-00१/आयपी-पी00६५२/२0१७-२0१८/१११२६					
٩	मंडळासह नोंदणीकृत प्रमाणे अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याचे पत्ता व ई-मेल	३८७एफ ११४ स्किम भाग १, दिक्षा बॉईज हॉस्टेलच्या मागे, संत नगर, इंदौर, मध्यप्रदेश-४५२०१०. ई-मेल: teenasaraswat@yahoo.co.in.					
१0	अंतरिम ठराव प्राधिकाऱ्यासह पत्रव्यवहाराकरिता वापरावयाचे पत्ता व ई–मेल	३८७एफ ११४ स्किम भाग १, दिक्षा बॉईज हॉस्टेलच्या मागे, संत नगर, इंदौर, मध्यप्रदेश-४५२०१०. ई-मेल: ip.rsquaresai@gmail.com, teenasaraswat@yahoo.co.in.					
११	दावा सादर करण्याची अंतिम तारीख	९.२.२०२१ (आयआरपीद्वारे प्राप्त आदेशाच्या स्विकृती तारखेपासून १४ दिवस)					
१२	अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याद्वारे दिलेले कलम २१ चे उपकलम (६ए) चे नियम (बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग, काही असल्यास	अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याकडे उपलब्ध माहितीनुसार श्रेणीचे नाव उपलब्ध नाही.					
१३	वर्गाप्रमाणे धनकोंचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून कार्यरत पतदारी अधिकाऱ्याचे नाव (प्रत्येक वर्गाकरिता तीन नावे)	अंतरिम उराव प्राधिकाऱ्याकडे उपलब्ध माहितीनुसार उपलब्ध नाही.					
१४	अ) आवश्यक नमुना व ब) अधिकृत प्रतिनिधींचे	वेबर्लिक https://www.ibbi.gov.in/home/downloads					
L.	तपशिल उपलब्ध असल्याचे पत्ता	वास्तविक पत्ताः उपलब्ध नाही.					
येथेः	येथे सूचना देण्यात येत आहे की, दिनांक १८.०१.२०२१ रोजी (२७.०१.२०२१ रोजी आयआरपीद्वारे प्राप्त आदेशाची प्रत) <b>आर स्क्वेअर</b>						

**री साई बाबा अभिकरण प्रायव्हेट लिमिटेड**च्या विरोधात कॉर्पोरेट दिवाळखोरी ठराव प्रक्रिया प्रारंभ करण्याचे आदेश राष्ट्रीय कंपनी काय न्यायाधिकरण यांनी दिला आहे. **अार स्वतेअर श्री साई बाबा अभिकरण प्रायव्हेट लिमिटेड**च्या धनकोंना येथे कळविण्यात येत आहे की, बाब क्र.१० मध्ये नमूद पत्यावर अंतरीग इराव अधिकाऱ्याकडे ०९.०२.२०२१ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करावे. आर्थिक धनकोंनी त्यांचे दाव्याचे पुरावे फक्त वेद्युत स्वरूपातच सादर करावेत. कार्यचालक भागधारकांना तसेच कामगार व कर्मचारी यांनी त्यांच्या दाव्याचे पुरावे व्यक्तिश:, टपालाद्वारे किंव ब्हुत स्वरूपात सादर करावेत. नोंद क्र.१२ समोर सुचिबद्ध प्रमाण वर्गसंबंधी वित्तीय धनको यांनी नमुना सीए मध्ये वर्गाचे (लागू नाही) अधिकृत तिनिधी म्हणून कार्यस्त होण्यासाठी नोंद क्र.१३ समोर नमुद केलेले तीन अपतदारी प्राधिकान्यांपैकी एक प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड

...... व्याचे चुकीचे किंवा फसवे पुरावे सादर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.

अंतरिम ठराव प्राधिकारी आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००६५२/२०१७-२०१८/१११२६

**route**mobile

## ROUTE MOBILE LIMITED

CIN: U72900MH2004PLC146323 Registered Office: 4th Dimension, 3rd Floor Mind Space, Malad (West), Mumbai - 400064. Tel: (022) 4033 7676 | Fax: (022) 4033 7650

Website: www.routemobile.com | Email: investors@routemobile.com

Name of	Name of listed entity			ROUTE MOBILE LIMITED		
Mode of Fund Raising					Public Issues/ Rights Issues Preferential Issues/ QIP/Others	
Date of	Raising F	unds			September 16, 2020	
Amount Raised			2400.00 millions			
Report f	iled for Q	uarter ende	d		December 31, 2020	
Monitoring Agency					Applicable/ Not Applicable	
Monitor	ing Agend	y Name, if a	applicable		Axis Bank Limited	
Is there a Deviation/Variation in use of funds raised				<del>Yes</del> /No		
If yes, whether the same is pursuant to change in terms of a contractor objects, which was approved by the shareholders					NA	
If Yes, Date of shareholder Approval				NA		
Explanation for the Deviation/Variation				NA		
Comments of the Audit Committee after review				No deviation		
Comments of the auditors, if any				NA		
Objects for which funds have been raised and where there has been a deviation, in the following table				NA		
Original Object		Original Allocation	Modified Allocation, if any		Amount of Deviation/ Variation for the quarter according to applicable	Remarks, if any

Deviation or variation could mean: (a) Deviation in the objects or purposes for which the funds have been raised or (b) Deviation in the amount of funds actually utilized as against what was

(c) Change in terms of a contract referred to in the fund raising document i.e. prospectus, letter of offer, etc

For Route Mobile Limited For Route Mobile Limited Sd/-Sd/-

object

Rathindra Das

Head Legal, Company

Suresh Jankar Date : January 28, 2021 Chief Financial Officer

Place: Mumbai Secretary & Compliance Officer **ଓ CSB Bank** 

सही/-

सीएसबी बँक लि.. क्षेत्रिय कार्यालय: जॉली मेकर्स चेंबर्स २, ४था मजला, विनय के. शाह मार्ग, नरीमन पॉईंट, मंबई-२१.

ई-मेल:mumbaizone@csb.co.in सीआयएन:एल६५१९१केएल१९२०पीएलसी०००१७५

### लिलाव विक्री सूचना

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चे नियम ८(६) व ९ नुसार बँकेकडे तारण असलेल्या स्थावर मालमत्तेची लिलाव विक्री. न्याअर्थी, खालील नमुद व्यक्तींनी **सीएसबी बँक लिमिटेड (पुर्वीची दी कॅथलीक सिरीयन बँक** लि**मिटेड).** डोंबिवली शाखा यांच्याकडून रक्कम उधारी घेतलेली आहे आणि त्यांनी व्याज, शुल्क व इतर खर्च जमा केलेली नाही. बँकेने कायद्याअंतर्गत सूचना वितरीत केली आहे आणि प्राधिकृत अधिकाऱ्यांनी गरण मालमत्तेचा वास्तविक ताबा घेतलेला आहे <sup>.</sup>आणि बँकेने सर्वसामान्य जनतेकडून निविदा मागविण्याद्वारे सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ व ९ अन्वये मालमत्तेची विक्री करण्याचे

l	निश्चित केले आहे. कायद्यानुसार प्रतिभूत धनकोना मालमत्तेची विक्री करून थकबाकी रक्कम मुक्त 📗				
l	तरण्याचा अधिकार आहे.				
1	प्रतिभूत धनकोचे नाव व पत्ता	सीएसबी बँक लिमिटेड (पुर्वीची दी कॅथलीक सिरीयन बँक लिमिटेड), डोंबिवली शाखा			
	कर्जदाराचे नाव व पत्ता	मे. मिलन स्टील ॲण्ड होम अप्लायन्सेस प्रा.लि., दुकान क्र.४, वीरा शॉपिंग सेंटर, डॉबिवली पुर्व-४२९२०१. श्री. देवेंद्र शिवजी शाह, व्यवस्थापकीय संचालक, मे. मिलन स्टील अंण्ड होम अप्लायन्सेस प्रा.लि., १२, श्री रामकृष्ण निवास कोहौंसो., फडके रोड, आयसीआयसीआय बँकेजवळ, डॉबिवली पुर्व-४२९२०१. श्रीमती शिल्पा देवेंद्र शाह, १२, श्री रामकृष्ण निवास कोहौंसो., फडके रोड, आयसीआयसीआय बँकेजवळ, डॉबिवली पुर्व-४२१२०१.	रे		
	दिनांक ३१.०१.२०२१ रोजी बँकेला देय रक्कम	रु.२५,३५,५२,३५३/- (रूपये पंचवीस कोटी पस्तीस लाख बावन्न हजार तिनशे त्रेपन्न फक्त)	<u> </u>		
	लिलावाची तारीख, वेळ व ठिकाण	दिनांक ०२.०३.२०२१ रोजी दु.१२.३०वा., ठिकाण: सीएसबी बँक लिमिटेड, क्षेत्रिय कार्यालय, ४था मजला, जॉली मेकर चेंबर क्र.२, विनय के. शाह मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१.	7 T		
	मालमत्तेचे तपशील आरक्षित मुल्य	बेसमेंट समाविष्ट मालमत्ता, क्षेत्रफळ २३९.०१ चौ.मी. कार्पेट क्षेत्र, जाख बोतेरा कॉम्प्लेक्स, आता शिवांजली धाम को-ऑप. हौिसंग सोसायटी लि., एस.क्र.६७ए, हिस्सा क्र.९३(भाग), शहर मब्हें क्र.९१०० ते ९१०८, महसूल गाव गजबंधन पाथरी, डॉबिवली पुर्व, तालुका कल्याण, ठाणे जिल्हा, कल्याण-डॉबिवली महानगरपालिकेच्या मर्यादेत येथील देवेंद्र शिवजी शाह यांच्या मालकीचे मालमत्ता, चतुरिमा (अधिकार दस्तावेजानुसार): उत्तरेस- प्रवेश रस्ता; दक्षिणेस-निळकंठ अपार्टमेंट; पुर्वेस-चित्तरांज दार्या रोड; पश्चिमेस-प्रवेश रस्ता व डॉ. मनोहर यांची मालमत्ता. रू.१,३४,६६,०००/- (रुपये एक कोटी चौतीस लाख सहासष्ट	3 3 5 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7		
		हजार फक्त)	3		
l	इसारा रक्कम	रू.१३,४६,६००/- (रुपये तेरा लाख सेहेचाळीस हजार सहाशे	7		

#### लिलावाचे नियम व अटी

फक्त)

इच्छुक निविदादारांनी विहित निविदा अर्जात विनंती/अर्ज सीलबंद कव्हरमध्ये मे. मिलन स्टील . ॲण्ड होम अप्लायन्सेस प्रा.लि. खाते-विक्री, शांखा व्यवस्थापक, सीएसबी बँक लिमिटेड, डोंबिवली शाखा असे उपरीलेखन करून ०१.०३.२०२१ रोजी किंवा त्यापर्वी कार्यालयीन वेळेत कोणत्याही कामाच्या दिवशी सादर करावेत. अर्जासोबत रू.१३,४६,६००/- (रुपये तेरा लाख सेहेचाळीस हजार सहाशे फक्त), इसारा रक्कम (इरठे) जे आरक्षित मुल्याच्या १०% असेल ते सीएसबी बँक लिमिटेड, डोबिवली यांच्या नावे बँकर्स चेक/धनाकर्षादारे सादर करावेत. लिफाफ्यावर डीडी क्रमांक. तारीख आणि डॉवर बँकेचे नाव लिहिले जावे. निवदा अर्ज व प्राधिकरणाचे पत्र शाखा व्यवस्थापक, सीएसबी बेंक लिमिटेड, डोंबिवली शाखेकडून कार्यालयीन कामकाजादरम्यान 0१.0३.२0२१ रोजी किंवा त्यापूर्वी मिळू शकतात. बोली यशस्वी नसल्यास इरठे परतावा दिले जाईल. इरठे कोणत्याही पूर्वसूचना न देता जप्तीसाठी जबाबदार असेल जर यशस्वी निविदाकार कोणत्याही प्रकारे विक्री, वेळ आणि मुलभूत वचनांचे पालन करण्यास अयशस्वी ठरला आणि सर्वाधिक ऑफर विक्रेत्या/बोली देणाऱ्या व्यक्तीला विक्री दिली जाईल

निविदा फॉर्मसह, इच्छित खरेदीदार आयकर विभागाने जारी केलेल्या पॅनकार्डची एक प्रत आणि त्यांचे ओळखपत्र आणि राहण्याचा पुरावा देखील जोडला पाहिजे.

अधिकार आहेत.

सीलबंद निविदा अधिकृत/अधिकाऱ्यामार्फत ०२.०३.२०२१ रोजी दुपारी १२.३० वाजता उपलब्ध,

हजर असणारी बोली लावणारे किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत उघडण्यात येतील. अधिकृत प्रतिनिधींनी ओळखीसाठी आवश्यक दस्तऐवज असलेल्या मुख्य बोलीदाराकडे विहित

नमुन्यात प्राधिकरणाचे पत्र स्वत: बरोबर ठेवणे आवश्यक आहे. मालमत्तेसाठी जास्तीत जास्त सुधारित ऑफर/किंमत मिळविण्यासाठी सहभागींमध्ये निविदा रक्कमेची /परवान्यासाठी आंतर बोली वाढविण्याकरिता बोलणी करण्यास प्राधिकृत अधिकाऱ्यास पूर्ण

कोणतेही कारण न दर्शविता बोली स्वीकारण्यास किंवा नाकारण्याचा किंवा लिलाव पुढे ढकलण्याचा स्थिगत करण्याचा आणि कोणत्याही पूर्वसूचना न देता या विक्रीतील काही अटी व शर्ती सुधारित करण्याचा पूर्ण अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्याकडे आहे.

विक्री बँकेच्या पृष्टीकरणाच्या अधीन आहे. आरक्षित किंमतीपेक्षा कमी रक्कम म्हणून सुरक्षित मालमत्ता विक्री केली जाणार नाही.

यशस्वी निविदादाराने त्यांच्या नावे बोली निश्चित झाल्यावर त्वरीत किंवा पुढील कामकाजाच्या दिवशी बोली रकमेच्या २५% रक्कम (इसारा रकमेसह) जमा करावी आणि सरफायसी अधिनियम २००२ च्या तरत्दीमध्ये निर्धारित विहित विस्तारीत कालावधी किंवा विक्री निश्चिती तारखेपास् १५ दिवसांत उर्वरित रक्कम जमा करावी. रकमेचा भरणा सीएसबी बँक लिमिटेडच्या नावे धनाकर्ष. बँकर्स चेक स्वरुपात करावे. यात कसूर केल्यास पुर्वी जमा केलेली संपुर्ण रक्कम कोणतीही सूचना

यशस्वी निविदादाराने कायद्यानुसार लागू असलेल्या मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क इत्यादीसारख्या वाहतुकीस देय शुल्क जमा केले पाहिजे आणि संबंधित प्राधिकरणामध्ये हस्तांतरणास लागू करण्याची व्यवस्था करावी.

कोणत्याही शुल्कासाठी, परवानाधारक, अधिभार, मालमत्ता कर किंवा विक्री किंवा शासनाच्य मालमनेसंदर्भात कोणाकडे असलेल्या दतर थकबाकीसाठी बँक जबाबदार ग्रहणार नाही आणि मालमत्ता जशी आहे तशी तेथेच विकली जाईल. बँकेच्या अतिक्रमण, वैधानिक दायित्वे इत्यादींशी संबंधित कोणतीही शर्ती नाही आणि कोणतेही प्रतिनिधित्व व हमी दिलेली नाही आणि संभाव्य खरेदीदारांनी लिलावात भाग घेण्यापूर्वी कोणत्याही अडचणी, शुल्काच्या अस्तित्वाची मर्यादा, शीर्षक, मालकी, वैधानिक मंजूरी यावर स्वत: चे खात्री करून घेतली पाहिजे.

वर वर्णन केलेल्या स्थावर मालमत्ता यशस्वी खरेदीदाराच्या संपर्ण स्वत:च्या जोखिमीवर असेल जस् आग. चोरी किंवा इतर अपघातांमळे होणारे नकसान किंवा हानी यासह जबाबदारी असेल आणि प्राधिकृत अधिकाऱ्याने विक्री निश्चितीच्या तारखेपासून कोणत्याही अपघात व जोखमीस जबाबदार असेल<sup>ँ</sup>. यशस्वी निविदाकारास जे काही असेल त्याप्रमाणे कोणत्याही कारणास्तव विक्री रद्द करण्याचा अधिकार घेऊ शकत नाही.

पुर्व परवानगी घेतल्यानंतर ०१.०३.२०२१ रोजी दु.२.०० ते सायं.५.०० दरम्यान मालमत्तेचे . निरीक्षण करता येईल. इच्छुक खरेदीदारांनी निरीक्षण तारखेपुर्वी शाखा व्यवस्थापक, सीएसबी बँक लिमिटेड, डोंबिवली शाखेशी संपर्क करावा.

प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदी अन्वये कर्जदार/जामिनदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

सदर सूचना ही कर्जदार व सर्वसामान्य जनतेस देण्यात येत आहे आणि सदर सूचना प्रतिभूत धनकोकडे उपलब्ध कोणत्याही पुर्वग्रहाशिवाय वितरीत करण्यात येत आहे. पुढील माहितीकरिता संपर्क ०२२-२२८२१६३६, ९८४६०७९९६४, ९०७२६०११८० वर संपर्क साधा.

तिकाण: मंबर्ड प्राधिकृत अधिकारी

(Rs. in Lakhs)



# apcotex industries limited

Registered Office:
49-53 Mahavir Centre, Sector 17, Vashi, Navi Mumbai - 400 703 Tel.: 022- 2777 0800 www.apcotex.com • Email: redressal@apcotex.com CIN: L99999MH1986PLC039199

### **EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2020

**QUARTER ENDED** NINE MONTHS ENDED YEAR ENDED **PARTICULARS** NO 31st Dec. 19 31st Dec. 20 30th Sept. 20 31st Dec. 20 31st Dec.19 31st March 20 Audited Audited Audited Audited Audited Audited Total Income from Operations 16,596.34 13,046.24 11,097.93 35,816.37 38,503.35 50,191.52 Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and / or extraordinary items) 2,136.17 1,435.19 (183.09)2,870.57 1,940.89 2,460.38 Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and / or extraordinary items) 2.136.17 1,435.19 (183.09) 2.870.57 1,940.89 2.460.38 Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and / or extraordinary items) 1.659.95 1,163.38 (142.16)2,156.14 1,356.14 1.662.72 Total Comprehensive Income for the period [Comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)] 2,574.47 1,520.18 4.81 3,777.31 1,444.97 1,102.28 Paid up Equity Share Capital (Face value of Rs.2/- each) 1,036.90 1,036.90 1,036.90 1,036.90 1,036.90 1,036.90 Earning per Share Basic & Diluted 3.20 2.24 (0.27)4.16 2.62 3.21

Notes: a) The above is an extract of the detailed format of financial results for quarter & nine months ended on 31st December 2020 filled with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on Company's Website www.apcotex.com and on the website of the Stock Exchanges www.nseindia.com and www.bseindia.com.

b) The above financial results were reviewed by the Audit Committee after audit by the statutory auditors of the Company and the Board of Directors approved the same at their meeting held on 28th January 2021.

c) The Board of Directors have recommended an interim Dividend @ Rs. 1.50/- per share (on fully paid up share of Rs.2/each) for financial year 2020-21 and fixed 12th February 2021 as record date for determining entitlement of members for the purpose of payment of interim dividend. For and on behalf of the Board

Atul C. Choksey

DIN: 00002102

हरविले आहे

मी **संतोष भिकाजी सावंत** दिनांक २३ जानेवारी २०२१ रोजी MIDC अंधेरी प्रवास दरम्यान खालील कागदपत्र माइयाकडून गहाळ झालेले आहे. SBI बँकेचे CONTRACTOR FOR SBI CARD NO २७६७६४ (नाव - संतोष भिकाजी सावंत) Valid id (१७ सप्टेंबर २०२० ते १६ ऑगस्ट

सदर कागदपत्र कोणास सापडल्यास ९९३०४२७४४० या मोबाईलवर संपर्क करावे.

रथान : मंबई दिनांक: २९/०१/२०२१ s@nal सोनल ॲडेसिव्हस् लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः प्लॉट क्र. २८/१ए, टकाई-अदोशी रोड, पोस्ट खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड, खोपोली, महाराष्ट्र-४९०२०३. **सीआयएन**-एल०२००४एमएच१९९१पीएलसी०६४०४५ दुर.:+९१२१९२२६२६२०, ई-मेल:info@sonal.co.in, वेबसाईट: www.sonal.co.in

सचना सेक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्बुलेंशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तृतीय तिमाही व नऊमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१ रोजी दु.४.००वा. कंपनीच्या संचालक मंडळाची

सभा होणार आहे सर्व तपशिल कंपनीच्या www.sonal.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध आहे.

सोनल ॲडेसिव्हस् लिमिटेडकरित

ॲड. सचिन चांगदेव ईथापे

ने.ता. २६/०२/२०२१

अहमदनगर

नि.क्र ७९

दिनांक: २९.०१.२०२१ संदीप अरोग ठिकाण: खोपोली व्यवस्थापकीय संचालक-डीआयएन:00१७६९३९

बजावणीचा हुकूम का करू नये याची कारणे दाखवा नोटीस (नियमकम २१, नियम २२) (नमुना क्रमांक ७, परिशिष्ट ई, अनुसूची१) जाहिर नोटीस

> अहमदनगर येथील मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, वरीष्ठ स्तर, कोर्ट क्रं. ७ मा.यू.व्ही.जोशी साहेब यांचे न्यायालयात.

रेग्युलर दरखास्त नंबर ७९९ सन २०१२

धनको माधव शेषा शेट्टीगार ऋणको मे. सुदाम कन्स्ट्रक्शन प्रा. लि. वगैरे

ऋणको नंबर ४ नामे - उत्तम सावळेराम भिंगारदिवे

पत्ता- शर्मिला, सी-१२अे, मंदाकिनी सोसायटी, बी आर रोड, मुलूंड(पं), मुंबई-८०

ज्या अर्थी धनको माधव शेषा शेट्टीगार यांनी आपणा विरुध्द रे.मु.नं.२४२/२००८ चा दाखल केलेला होता त्यामध्ये आपल्या विरुध्द निकाल देण्यात आलेल असुन त्याची अंमलबजावणीसाठी धनको यांनी दिवाणी न्यायालय, वरीष्ठ स्तर, अहमदनगर या न्यायालयात आपणा विरूध्द रे.द.नं.७९९/ २०१२ ची दाखल केलेली आहे. सदर दरखास्तीत धनको यांनी वाद मिळकतीच्या खरेदीखताचा मसदा (डाफ्ट) मे. कोर्टात दाखल केलेला आहे. सदर खरेदीखताचा मसदयावर आपले म्हणणे घेण्यासाठीची नोटीस आपणास वेळोवेळी पाठविली असता, आपण सदर नोटीस घेण्यास टाळाटाळ केलेली आहे व नोटीसीची बजावणी होऊ दिलेली नाही. त्यामुळे आपण रे.द.नं.७९९/२०१२ मध्ये हजर राहून धनको यांनी दाखल केलेला वाद मिळकतीच्या खरेदीखताचा मसुद्यावर आपण आपले म्हणणे सादर करण्यासाठी या दैनिक वर्तमान पत्रात जाहीर नोटीस प्रसिध्द करीत आहोत.

त्या अर्थी या प्रतिपादनावर सदर हुकूमनाम्याच्या बजावणीसाठी या न्यायालयात दरखास्त दाखल केलेली आहे. त्याअर्थी या लेखनावरून तुम्हास नोटीस देण्यात येते की, धनको यांनी दाखल केलेल्या खरदी खताच्या मसुद्यानुसार वादमिळकतीचे खरेदीखत धनको यांचे लाभात का करुन देऊ नये ? याचे कारण दाखविण्यासाठी दि. २६.०२.२०२१ रोजी ठिक सकाळी १०:३० वा. न्यायालयात समोर तुम्ही हजर व्हावे.

आज दिनांक माहे डिसेंबर २०२० रोजी माझ्या सहीने व न्यायालयाच्या शिक्क्यानिशी दिले

कनिष्ट लिपीक



अधिक्षक - दिवाणी न्यायालय, वरीष्ठ स्तर अहमदनगर खरेदीखत

खरेदीखत मौजे सावेडी येथील सर्व्हे नं. ३२/२अ +३२/१अ४ मधील बिगर शेती प्लॉट नं. २९ ते ३९/६१ चे क्षेत्रफळ ५९.४१ चौ.मी. व त्यावरील लोड बेअरिंग मधील २३.४५ चौ.मी चे बांधकाम या मिळकतीचे मोबदला किमंत रक्कम रुपये ९०,०००/- (अक्षरी रुपये नव्वद हजार मात्र) चे आज तारीख \_ माहे मार्च सन २०१८ वार \_ वार रोज ते दिवशी.

झोन नं .:-

लिहून घेणार : माधव शेषा शेट्टीगार

वय- ६० वर्ष, धंदा - नोकरी, रा. घर नं. ६१, यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर

**लिहून देणार**: १. मे. सुदाम कन्स्ट्रक्शन प्रा. लि.

कॉटेज कॉर्नरजवळ. नागपर. नगर- मनमाड रोड. अहमदनगर

२. श्री. अशोक माधवराव बारस्कर वय- ६ ३ वर्ष, धंदा - व्यापार, रा. कॉटेज कॉर्नरजवळ, नगर- मनमाड रोड, अहमदनगर

३. श्री. दौलत सावळेराम भिंगारदिवे

वय- ५६ वर्ष, धंदा - व्यापार, रा.डी.जी.पी. नगर, भावीन अपिटमेंट, नगर-मुंबई हायवे. नाशिक

वय - वर्ष, धंदा - व्यापार, रा. शर्मिला, सी -१२अं, मंदाकीनी सोसायटी, बी आर रोड, मुलूंड(प), मुं. -८०

५ . श्री . सुदाम सावळेराम भिंगारदिवे वय - वर्ष, धंदा - व्यापार, रा. यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर

वय - वर्ष, धंदा - नोकरी

लिहून देणार नं. १ ते ५ या सर्वाच्यावतीने मे. कोर्ट किशानर साहेब

कारणे खरेदीखत लिहन देतात की

१ . मिळकत वर्णन : डि // अहमदनगर सब डि // व तालुका नगर पैकी अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील तसेच मा. दुय्यम निबंधक साहेब, अहमदनगर यांचे कार्यक्षेत्रातील मौजे सावेडी येथील सर्व्हे नं. ३२/२अ +३२/१अ४ मधील बिगर शेती प्लॉट नं. २९ ते ३९/६१चे क्षेत्रफळ ५९.४१ चौ.मी. व त्यावरील लोड बेअरींग मधील २३.४५ चौ.मी चे बांधकाम ही संपूर्ण जागा लिहून घेणार यांना कायमखुष खरेदीने दिली आहे. यांसी चत:सीमा

पूर्वेस : क्षिरसागर यांची घर मिळकत

दक्षिणेस : मोकळी जागा,

पश्चिमेस : पानेसर यांची घर मिळकत

ऊतरेस : भुजबळ यांची घर मिळकत व रोड.

येणेप्रमाणे चतुःसीमापूर्वक संपुर्ण प्लॉट मिळकत व त्यामधील लाईट मिटर, लाईट कलेक्शन, लाईट फिटींग, नळकनेक्शन ईत्यादीसह तदंगभुत वस्तु, वहिवाट, गणुकीचे व इतर हक्कांसह काहीही एक राखुन न ठेविता असे. सदर मिळकतीस मा.जिल्हाधिकारी साहेब, अहमदनगर यांचे कडील कार्यालयीन आदेश क्रमांक: एन.ए.एस.आर.क्रमांक १२१/८९ दिनांक ०६/११/१९८९ अन्वये बिगर शेती वापरास परवानगी दिली आहे.

२)वर वर्णन केलेल्या मिळकतीचे लिहुन देणार नं. १ते३ यांनी लिहून घेणार यांच्या बरोबर मोबदला रक्कम रु. ९०००/- या मोबदला किमतीस नोंदनीकृत साठेखताचा दस्त क्र. ११४/१९९३ अन्वये दिनांक ०७/०१/१९९३ रोजी लिहून नोंदवून दिले होते व आहे. सदरील मिळकतीचा लिहून देणार नं. १ ते ३ यांनी लिहन घेणार यांना डीसेंबर १९९३ मध्ये ताबा / कब्जा दिलेला होता व आहे. सदरील मिळकतीचा ताबा घेतल्यानंतर लिहन घेणार यांना सदरील मिळकतीच्या बाधकामामध्ये तुटी दुर करुन मिळण्याकामी लिहून देणार नं. २ व ३ यांच्याकडे मागणी केली . परंतु लिहून देणार नं . २ व ३ यांनी लिहुन घेणार यांच्या मिळकतीतील बांधकामातील दोष दुर न केल्यामूळे त्यांच्या विरूध्द लिहून देणार यांनी अहमदनगर येथील मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच मध्ये तक्रार क्रमांक ६६५/१९९३ ची दाखल केली . सदरील तक्रारीमध्ये अनेक तांत्रीक व पुराव्यांच्या बाजू तपासाव्या लागतील व या पध्दतीने पयरावा तपासणे ही जिल्हा ग्राहक तक्रारमंचाच्या अखत्यारीत बाब येत नाही, असा निष्कर्ष काढून सदरील तक्रार गुणदोषावर निणर्य न देता, रह करण्यात आले. सदरील आदेशा विरुध्द लिहून घेणार यांनी मा. राज्यग्राहक आयोगाकडे अपील दाखल केले. सदरील अपील देखिल रद्द करण्यात आले.

३. त्यानंतर लिहून घेणार यानी लिहून देणार नं. २ व ३ यांच्याकडे सदरील मिळकतीचे खरेदीखत करुन मिळण्याकामी विनंती केली असत, सदरील लिहून देणार यांनी मिळकतीवरील एल.आय.सी. फायनान्सचे कर्ज फिटल्यानंतर खरेदीखत लिहून देतो असे सागितले. लिहून घेणार यांनी एल.आय.सी. फायनान्सच्या कर्जाची दिनांक ०१/०८/२००६ रोजी पूर्णपणे फेड केली. सदरील कर्ज नील झाल्यानंतर लिहून घेणार यांनी लिहुन देणार नं. २ व ३ यांच्याकडे सदरील मिळकतीचे खेरेदिखत करुन देण्याची विनती केली असता, लिहुन देनार यांनी उडवा उडवीचे उत्तर देण्यास सुरवात केली. शेवटि दिनांक १/११/२००७ रोजी लिहन घेणार यांनी लिहन देणार यांच्याकडे खरेदीखत लिहन देण्याविषयी मागणी केली असता, त्यांच्या विरुध्द लिहन घेणार यांनी जिल्हाग्राहकत तक्रार निवारण मंचात दाखल केलेल्या तक्रारीचा रोष मनामध्ये धरुन लिहुन घेणार यांना मिळकतीचे खरेदी नोंदवून देण्यास नकार दिला. लिहुन देणार नं. १ ते ३ यांच्याकडून खरेदीखत लिहून नोंदवून मिळणेकामी मे. कोर्टात दावा दाखल करण्यासाठी मिळकतीचा ७/१२ उतारा काढला असता, सदरील मिळकतीचे मुळ मालक सावळेराम दौलत भिंगारदिवे यांचे निधनानंतर त्यांचे वारस म्हणून मिळकतीच्या ७/ १ २ उता–यास लिहून देणार नं. ३ ते५ व यशोदा सावळेराम भिंगारदिवे यांची नावे नोदवीन्यात आलेली आहेत ही बाब निदर्शनाम आली

४. त्यामुळे सदर मिळकतीचे खरदीखत नोंदवून देण्याकामी लिहुन घेणार यांनी लिहुन देणार नं. १ ते ५ आणि यशोदा सावळेराम भिंगारदिवे यांच्या विरुध्द रे.मु.नं.२४२/२००८ हा दावा अहमदनगर येथील मे. दिवाणी न्यायाधीश साहेब, वरीष्ठ स्तर यांच्या कोर्टात दाखल केला असता सदर दाव्यामध्ये ता. १६/०७/२०१२ रोजी मे. कोर्टात तडजोड झाली. सदरील सडजोडीनुसार लिहुन घेणार यांनी लिहुन देणार यांना रक्कम रुपये ४००० + सदरील रक्कमेवर दावा दाखल केल्यापासुन द.सा.द.शे. ९टक्के दराने व्याज घ्यायचे मान्य व कबूल केले. सदरील रक्कम प्राप्त झाल्यानंतर लिहुन देणार यांनी कोणतीही अतीरिक्त रक्कम न मागता मिळकतीचे खरेदीखत लिहुन घेणार यांचे लाभात लिहुन नोंदवून घ्यायचे कबुल केले. त्यानंतर मे. कोर्टाने नी. नं. ४४ वरील तडजोड पुरसीस नुसार दिनांक १६/०७/२०१२ रोजी सदरील दाव्यामध्ये आदेश पारीत करुन हुकूमनामा तयार केला.

५.लिहुन घेणार यांनी सदरील दाव्यातील हुकूमनाम्यान्वये लिहून देणार यांना रक्कम रुपये ४०००/- + त्यावरील होणारे व्याज रक्कम रुपये १६२०/- असे एकूण रक्कम रुपये ५ ६ २ ०/- देऊ केली असता, लिहुन देणार यांनी सदरील रक्कम स्विकारण्यात टाळाटाळ केली, म्हणुन लिहुन घेणार यांनी लिहून देणार नं. १ रक्कम लिहन देणार नं. १ यानी जानीवपूर्वक व हेतृत स्विकारली नाही. व मे .कोर्टाच्या हुकुमनाम्यानुसार सदरील मिळकतीचे खरेदीखत लिहन घेणार यांच्या नावे लिहन, नोंदवून दिले नाही. मे. कोर्टाच्या हुकुमनाम्याची पूर्तता होऊन मिळणेकामी लिहन घेणार यांनी लिहन देणार यांच्या विरुध्द अहमदनगर येथील मे. दिवाणी यायाधीस साहेब, वरीष्ठ स्तर यांच्या कोर्टात रे.द.नं.७९९/२०१२ ची दाखल केली आहे.

६ . मे .कोर्टीचे आदेशान्वये मिळकतीचे खरेदीखत लिहन देणार नं . १ ते ५ यशोदाबाई सावळेराम भिगारदिवे यांच्याकडन नोंदवन मिळण्याच्या आदेश होऊन देखिल प्रतिवादी यांनी वादी यांना खरेदीखत नोंदवून दिले नाही. त्यामुळे वादी यांनी कोर्ट कमिशनर यांच्याकडुन मिळकतीचे खरेदीखत नोदवून मिळणेकामी मे .कार्टात दरखास्त ७९९/२०१२ दाखल केली दरम्यान यशोदा सावळेराम भिंगारदिवे यांचे दिनांक ०५/०२/२०११ रोजी निधन झाले असल्याची बाब दरखास्तीमधील नोटीसाची बजावणी होते समयी झाली. मयत यशोदा सावळेराम भिंगारिदवे यांच्या मृत्यु पश्चात लिहून देणार नं. ३ ते ५ हे वारस आहेत. सदरील वारस हे मुळ दाव्यात व दरखास्तातीत पक्षकार असल्याने त्यांना नव्याने पक्षकार म्हणून समाविष्ठ केलेले नाही. सदर दरखास्तीमध्ये मे. कोर्टीने कोर्ट किमश्नर साहेबांची नेमणूक करुन कोर्ट कमिश्नर मार्फत वरील मिळकतीचे खरेदीखत वादी म्हणजेच लिहुन घेणार यांचे लाभात नोंदवून देण्याच्या आदेश केला व सदर

आदेशा अन्वये मे . कोर्ट किमश्नर साहेब सदरचे खरेदीखत लिहुण घेणार यांच्या लाभात आज रोजी लिहुन नोंदवून देत आहे . ७.लिहन घेणार यांनी सदर मिळकतीचा मोबदला लिहन घेणार यांच्याकडून प्राप्त झाला आहे. तसेच डिसेंबर १९९३ मध्ये सदरील मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा व ताबा देखील लिहुन घेणार यांना लिहुन देणार यांनी दिलेला होता व आहे व आज रोजी देखिल सदर मिळकतीच्या प्रत्यक्ष कब्जा व ताबा वादी म्हजेच लिहून घेणार यांच्याकडेच होता व आहे व सदर खरेदीखताअन्वये सदर मिळकतीचा लिहून घेणार यांच्याकडे असलेला कब्जा व ताबा. मे. कोर्ट कमिश्नर साहेब यांनी लिहुन घेणार यांच्या लाभात मालकी हक्काने कायम केला आहे.

८ . तसेच सदर वर नमुद केलेल्या मिळकतीचा कब्जा व ताबा लिहुन घेणार यांच्याकडेच होता व आहे. त्यामुळे सदर मिळकती संदर्भातील आजपर्यंतचा सर्व सरकारी निमसरकारी कर भरण्याची जबाबदारी लिहुन घेणार यांची होती. व यापूढे देखील सदर मिळकतीचे येणार सर्व सरकारी निम सरकारी कर लिहुन घेणार

यांनी मालकी हक्काने भरून मिलकतीचा मालकी हक्काने उपभोग घ्यावा अथवा मनमानेल त्या प्रमाणे सदर मिळकतीची विल्हेवाट लावावी ९. सदर खरेदीखतान्वये वर कलम १ मध्ये वर्णन केलेली मिळकत लिहुन घेणार यांच्या संम्पूर्ण मालकीची झाली असून आता सदर मिळकतीमध्ये प्रतिवादी म्हणजेच लिहुन देणार यांचा कुठलाही प्रकारचा मालकी हक्क, हिसंबंध अस्तीत्वात आलेला नसुन प्रतिवादी म्हणजेच लिहुन देणार यांचे सदर मिळकतीमधील असलेले सर्व हक्क व अधिकार सदर खरेदीखतान्वये कायम स्वरुपी संपुष्टात आलेले आहे व सदर मिळकत लिहून घेणार यांच्या सम्पुर्ण मालकीची झालेली आहे.

मे . कोर्ट किमश्नर साहेब यांनी लिहुन घेणार यांनी खरेदी घेतलेल्या मिळकतीचा कब्जा , ताबा व मालकी लिहून घेणार यांच्या लाभात कायम केला आहे . १ ० . लिहून घेणार यांनी त्यांचे नाव सरकार दरबारी रेकॉर्डला मालकी हक्काने लावून घ्यावे . जर त्याकामी काही जाबजबाबाची अगर सह्याची गरज भासल्यास लेंद्रन देणार हे लिंद्रन घेणार यांना विमामल्य मदत करतील

Ι''	17.16.14.11.41.11.1						
۶	११. भरण्याची तपशील						
	रक्कम रुपये	तपशिल					
	१५,०००	लिहुन घेणार यांनी लिहून देणार नं. २ व ३ यांना साठेखतांच्या वेळी रोख स्वरूपात अदा केली ती रक्कम.					
	90,000/-	लिहुन घेणार यांच्या एल .आय .सी. हाऊसिंग फायनांन्स या वित्तीय संस्थेकडून लिहून देणार यांना अदा केली ती रक्कम .					
	१,०००/-	लिहुन घेणार यांनी लिहून देणार नं. २ व ३ यांना साठेखतांच्या नंतर रोख स्वरूपात अदा केली ती रक्कम.					
	8,000/-	निशाणी ४४ वरील पुरसीस व निशाणी ४६ वरील हुकूमनामा अन्वये लिहुन घेणार यांनी मे . कोर्टात जमा केली ती रक्कम .					
	8 0000/-	प्रकण रूपये नत्वद बनार मान					

एकूण रुपय नव्वद हजार मात्र . वरीलप्रमाणे रक्कम रुपये ९०,०००/- (अक्षरी रुपये नव्वद हजार मात्र)चा भरणा लिहून घेणार यांनी लिहुन देणार यांना दिला तो लिहुन देणार यांना मिळालेला असुन ,सबब मोबदला रकमेचा भरणा लिहुन देणार यांना पावला आहे. सदर मोबदला रकमेचा भरणा लिहुन देणार कबुल व मान्य असुन, सदर मिळालेल्या मोबदला

रक्कमेबाबत लिहुन देणार हे संपूर्णपणे संतुष्ठ आहे व सदरच्या भरण्याबद्दल लिहुण देणार याची काही तक्रार नाही. येणेप्रमाणे लिहून देणार यांनी आपल्या राजी खुशीने, स्वखुशीने, स्वसंतोषाने आज रोजी सदरचे खरेदीखत लिहुन घेणार यांना लिहून, नोंदवून दिले असे

लिहून देणार लिहून देणार नं. १ ते ५ या सर्वाचेवतीने मे. कोर्ट किमश्नर साहेब श्री लिहन घेणार माधव शेषा शेदटीगार

ठिकाण: अहमदनगर Sd/ साक्षीदार Chairman